

श्रीमती मी.रा.पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य
आणि संस्कृती मंडळ यांची महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
(गट-अ) पदावरील सेवा जोडून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सासेवा-२०१२/प्र.क्र.१३६/२०१२/भाषा-१

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १० ऑक्टोबर, २०१४

वाचा -

- १) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.सासंसे-२०११/प्र.क्र.१०४/
२०११/भाषा-१, दि.१८.१.२०१२.
- २) वित्त विभाग क्र.सलेको-२०१३/प्र.क्र.२६/कोषा प्रशा २, दि.१०.२.२०१२.
- ३) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.सासंसे-२०१२/प्र.क्र.२३/
२०१२/भाषा-१, दि.१८.२.२०१२.
- ४) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अंनियो-१००६/८७/सेवा-४, दि.१२.१.२००७.
- ५) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अंनियो-१००१/प्र.क्र.३२/सेवा-४,
दि.१८.८.२००९.
- ६) वित्त विभाग, क्र.सलेको-२०१३/प्र.क्र.६/कोषा प्रशा २, दि.१९.१.२०१३.
- ७) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.परिवि-२०१४ /प्र.क्र.९६ /२०१४भाषा-१,
दि.१४.८.२०१४.

शासन निर्णय-

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील सचिव (गट-अ) पदावर श्रीमती मी.रा.पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार म्हणून दिनांक १८ जानेवारी, २०१२ च्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सदर पदाचा कार्यभार दि १०.२.२०१२ रोजी स्वीकारलेला आहे. श्रीमती पाटील या सदर पदावर रुजू होण्यापूर्वी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ) संवर्गात उपसंचालक (लेखा), सार्वजनिक बांधकाम विभाग या पदावर कार्यरत होत्या. श्रीमती पाटील यांची पूर्वीची वित्त व लेखा सेवा संवर्गातील नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार म्हणून दि २१.८.१९९८ पासून सहायक संचालक (लेखा) या पदावर विहित कार्यपध्दतीने करण्यात आली असून, सदर नियुक्ती नियमित स्वरूपाची आहे. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या पदावर रुजू होण्यासाठी वित्त विभागाने दिनांक १० फेब्रुवारी, २०१२ (म.पू) रोजी कार्यमुक्त केल्यावर श्रीमती पाटील हया दिनांक १० फेब्रुवारी, २०१२ रोजी सचिव पदावर रुजू झाल्या आहेत. श्रीमती पाटील यांची पूर्वीची सेवा व आताची सेवा यामध्ये खंड पडलेला नाही. श्रीमती पाटील यांनी वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक १२ जानेवारी, २००७ आणि दिनांक १८ ऑगस्ट, २००९ मधील सर्व अटींची पूर्तता केलेली असल्याने त्यांना म.ना.से (निवृत्ती वेतन) नियम १९८२ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरते. सबब त्यांनी दिनांक २१ ऑगस्ट, १९९८ ते दिनांक ९ फेब्रुवारी,

२०१२ या कालावधीतील सेवा सध्याच्या सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या पदाच्या सेवेस जोडून देण्यास मान्यता देण्यात येत असून त्यांच्या वेतनास संरक्षण देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१०१०१२०५२६६३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

धा.र.चिंदरकर
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

श्रीमती मी.रा.पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.

प्रत,

- १) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता, मुंबई.
- ३) उप सचिव, वित्त विभाग, कोषा प्रशा-२/सेवा-७, मंत्रालय, मुंबई.
- ४) सह संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई.
- ५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ६) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ७) निवड नस्ती.